

November 8, 2022

To,

General Manager, Listing Department, BSE Limited , P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 Company code: 533333	The Manager, Listing & Compliance Department The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051 Company code: FCL
--	---

Subject: Newspaper Advertisement of Unaudited Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2022

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the Newspaper Advertisement of Unaudited Result of the Company Published on 06th November, 2022 for the Half Year and Quarter ended 30th September, 2022.

The above information is for your information and dissemination to the public at large.

Kindly take the same on you record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,
FOR FINEOTEX CHEMICAL LIMITED


Hemant Auti
Company Secretary and Compliance Officer



Encl: As Above

N R AGARWAL INDUSTRIES LTD.

CIN: L2210MH1993PLC133365
Regd. Office: 502A/501B, Fortune Terraces, Opp. Citi Mall, New Link Road, Andheri(W) Mumbai-400053 Website: www.nrail.com
Tel No: 022 67317500 Fax No: 2673 0227/2673 6953 Email: admin@nrail.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED-30.09.2022

Table with 4 columns: Particulars, Quarter Ended (30.09.2022, 30.06.2022, 30.09.2021), and Half Year Ended (30.09.2022, 30.03.2022). Rows include Total Income from Operations, Net Profit/(Loss), Total Comprehensive Income, and Earnings Per Share (EPS).

Notes: 1. The above result was reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 04.11.2022. 2. The above is an extract of the detailed format of the Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

By order of the Board
N R AGARWAL INDUSTRIES LIMITED
R.N. Agarwal
Chairman & Managing Director
DIN: 00176440

REMEDIUM LIFECARE LIMITED

CIN: L24100MH1989PLC343805
REGD. OFFICE: 601, Hyde Park, Sai-Vihar Road, Andheri (E), Mumbai - 400072, Phone: 022-49675050
E-mail: info@remediumlifecare.com; Website: www.remidiumlifecare.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2022

Table with 4 columns: Particulars, Quarter Ended (30.09.2022, 30.06.2022, 30.09.2021), and Half Year Ended (30.09.2022, 30.03.2022). Rows include Total Income from Operations, Net Profit/(Loss), Total Comprehensive Income, and Earnings Per Share (EPS).

Notes: a) The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and Half Year Ended September 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

On behalf of the Board of Directors
REMEDIUM LIFECARE LIMITED
V.LAS LOKHANDE
Whole time Director
DIN : 01228041

SALE NOTICE FOR SALE OF SECURED ASSETS UNDER SARFESI ACT

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the constructive / physical / symbolic possession of which has been taken by the Authorised Officer of the Bank / Secured Creditor, will be sold on "As is where is" as "is what is" and "whatever there is" on the date as mentioned in the table herein below, for recovery of its dues due to the Bank / Secured Creditor from the respective Borrower(s) and Guarantor(s).

SCHEDULE OF THE SECURED ASSETS

Table with 4 columns: Name of the Branch, Description of the Immovable Property, Nature of Possession, and Reserve Price. Rows include Zonal SASTRA Centre, Mumbai, M/s. Rota Private Limited, Zonal SASTRA Centre, Mumbai, M/s. Rota Private Limited, Zonal SASTRA Centre, Mumbai, M/s. Rota Private Limited, and Zonal SASTRA Centre, Mumbai, M/s. Rota Private Limited.

TERMS AND CONDITIONS: The sale shall be subject to the Terms & Conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules 2002 and to the following further conditions: 1. The properties are being sold on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS".

TRIO MERCANTILE AND TRADING LTD

CIN: L19909MH2002PLC136875
Regd. Office: 41/05, Mangal Karamchi, Near M.C. Donalds, Kora Kendra, K.M. Bhadral Road, Borivali (W), Mumbai - 400 092
Phone No: 022-26235619
Website: www.triomercantile.com
Email: info@triomercantile.com

NOTICE

Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 14th November, 2022 inter alia to consider and take on record the unaudited financial results of the Company for the quarter and half year ended on 30th September, 2022.

On this connection and continuation of our intimation regarding Trading Window, the trading window for dealing in securities of the Company is already closed for the Company's Directors' officers and designated employees of the company from 1st Day of October, 2022 till 16th day of November, 2022.

For Trio Mercantile and Trading Ltd
Sd/-
Megha Trivedi
Company Secretary
Place: Mumbai
Date: 5th November, 2022

FINEOTEX CHEMICAL LIMITED

Regd. Office: 42/43 Manorama Chambers, S V Road, Bandra (West), Mumbai 400050.
Email: investorrelations@fineotex.com Website: www.fineotex.com. Tel. No. 022-26599174-77 Fax 022-26599178

Table with 4 columns: Consolidated Half Year Ended, Consolidated Quarter Ended, Consolidated Half Year Ended, Consolidated Quarter Ended. Rows include Revenue and Profit.

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

Table with 4 columns: Particulars, Quarter Ended (30.09.2022, 30.06.2022, 30.09.2021), and Half Year Ended (30.09.2022, 30.03.2022). Rows include Total Income from Operations, Net Profit/(Loss), Total Comprehensive Income, and Earnings Per Share (EPS).

a) The above is an extract of the detailed format of the quarterly Unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015.

For and on behalf of Board of Director
Sd/-
Sanjay Thirwala
Executive Director
DIN : 00218525

CSB BANK

Vashi Branch - Ground Floor, Shakti Complex, Shop No.5 to 10, Plot No.110 and 111, Sector -12, Vashi, Navi Mumbai, Maharashtra - 400 703
Tel: (022) 27861233, 9072691227

CSB AUCTION NOTICE

The CSB Bank Limited (Formerly The Catholic Syrian Bank Ltd), Vashi branch had granted gold loan against pledge of gold ornaments to the below mentioned borrowers. Notice has been issued to him/her demanding repayment of the amount with interest and charges thereon. Since he/she has failed to pay the balance outstanding in the respective accounts, we are constrained to recover the amount by sale of gold ornaments in public auction and if the auction does not fetch required amount, bank will proceed with the sale by private/retailing contract. Bank reserves its right to change the date and venue of auction without assigning any reason.

Table with 4 columns: Sr. No., Account Number, Account Name, Limit. Rows include 1. 0277-04419008-00002, 2. 0277-04481411-00001, 3. 0277-044146834-00001, 4. 0277-04430945-00001.

YOUR PERFECT BANKING PARTNER
Mumbai Zonal Office, A1, 4th Floor, A Wing, Laxmi Towers, Bandra Kuria Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra-400 051
Phone: 022-68778330, email: bbb@federalbank.co.in

FEDERAL BANK

Following property of The Federal Bank Ltd will be sold through Tender-cum-public Auction

Residential flat no 304 admeasuring a carpet area of 1340 SFT, B-wing, Santacruz Conquest CHS Ltd, S.V. Road, Santacruz (West), Mumbai-400 054

Table with 2 columns: Events, Particulars. Rows include Place of auction, Date and time of auction, Inspection of scheduled property, Reserve price/bid start price, EMD, Mode of payment of EMD, Minimum bid increment, Full and final payment of bid, Delivery of possession of the property.

Name of Authorized Officer of the Bank
Mr. Ajit Madhukar Deshpande
Deputy Vice President II,
Mumbai Zonal Office

Place: Mumbai
Date : 06.11.2022
For Federal Bank Limited
Authorized Officer

**Office of the Recovery Officer-II
Debts Recovery Tribunal, Pune**

Unit No. 307 to 310, 3rd Floor, Kakade Bz Icon Building, Shivaji Nagar, Pune-411005

DEMAND NOTICE

Notice under sections 25 to 28 of the Recovery of Debts & Bankruptcy Act, 1953 and Rule 2 of Second Schedule to the Income Tax Act, 1961

Mr. Sudhakar S. Sawant, Row House No. 30, Plot No. 27, Sahasra Chaitanya Society, Section 16A, Near (W), Navi Mumbai-400 706.

This is notified that as per the Recovery Certificate issued in Pursuance of orders passed by the Presiding Officer, Debts Recovery Tribunal, Pune in OA/989/2016 an amount of Rs. 3,78,80,885.07 (Rupees Three Crores Seventy Nine Lakh Eighty Thousand Eight Hundred Eighty Five and Paise 5600) along with cost, expenses and future interest @ 12.95% with simple interest p.a. from 26/07/2016 till realization and Costs of Rs. 1,75,010.00 (One Lakh Seventy Five Thousand Ten Only) has become due against you.

1. You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipt of the Notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1953 and Rule 2 of Second Schedule to the Income Tax Act, 1961.

2. You are hereby ordered to appear before the undersigned on 18/11/2022 at 10:00 AM for the purpose of receiving the order of the undersigned.

3. In addition to the sum aforesaid, you will also be liable to pay: (a) Such interest as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate/execution proceedings.

(b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount due.

Given under my hand and seal of the Tribunal, on this date: 03/11/2022
(S.J.Sathish)
Recovery Officer-II
Debts Recovery Tribunal, Pune

ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH

Bank of India Building, First Floor, 28, S. V. Road, Andheri (West), Near Andheri West Railway Station, Mumbai-400 058, Maharashtra
Tel. No. : (022) 2621 0406 / 07 Email : asset.mnz@bankofindia.co.in

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given in public and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged / charged to Bank of India (Secured Creditor), the constructive / physical possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of India, will be sold on "As is Where is" as "is what is" and "whatever there is" for recovery of its dues due to the Bank of India from the respective Borrower(s) and Guarantor(s). The reserve price and earned money deposit is shown there against each secured asset. The sale will be conducted by the undersigned through E-Auction platform provided hereunder.

E-AUCTION SALE NOTICE UNDER SARFESI ACT 2002 CUM NOTICE TO BORROWER / GUARANTOR (IN LAKH)

Table with 4 columns: Sr. No., Names of the Account / Borrower / Guarantor, Description of the properties, Reserve Price / EMD Amount, O/S/Dis (Including Int. & Pen), Current Asset / Asset Id, Date of time inspection of property, Contact No.

Terms and Conditions of the E-auction are as under: E-auction is being held on "AS IS WHERE IS" basis, "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS" and will be conducted "On Line".

The Auction will be conducted through the Government of India approved service provider e-auction portal. The Auction sale will be online e-auction / bidding through website: https://www.mstcecommerce.com/auction/home/bid/index.asp on 25.11.2022 from 11:00 a.m. to 12:00 p.m. IST with unlimited extension of 10 minutes duration.

Step 1: Bidder / Purchaser / Buyer: Bidder to register on e-auction portal: https://www.mstcecommerce.com/auction/home/bid/index.asp using his Mo. No. & e-mail ID. Step 2: KYC Verification: Bidder to upload required KYC documents. KYC documents shall be verified by e-auction service provider up to 2 working days.

Step 3: Bidder to bid on the e-auction platform. Bidder to bid on the e-auction platform using NET. Using chatbot provided on e-auction platform. Step 4: Bidder to bid on the e-auction platform. Bidder to bid on the e-auction platform using NET. Using chatbot provided on e-auction platform.

Step 5: Bidder to bid on the e-auction platform. Bidder to bid on the e-auction platform using NET. Using chatbot provided on e-auction platform.

Step 6: Bidder to bid on the e-auction platform. Bidder to bid on the e-auction platform using NET. Using chatbot provided on e-auction platform.

Step 7: Bidder to bid on the e-auction platform. Bidder to bid on the e-auction platform using NET. Using chatbot provided on e-auction platform.

Step 8: Bidder to bid on the e-auction platform. Bidder to bid on the e-auction platform using NET. Using chatbot provided on e-auction platform.

Step 9: Bidder to bid on the e-auction platform. Bidder to bid on the e-auction platform using NET. Using chatbot provided on e-auction platform.

Step 10: Bidder to bid on the e-auction platform. Bidder to bid on the e-auction platform using NET. Using chatbot provided on e-auction platform.

Step 11: Bidder to bid on the e-auction platform. Bidder to bid on the e-auction platform using NET. Using chatbot provided on e-auction platform.

Step 12: Bidder to bid on the e-auction platform. Bidder to bid on the e-auction platform using NET. Using chatbot provided on e-auction platform.

Step 13: Bidder to bid on the e-auction platform. Bidder to bid on the e-auction platform using NET. Using chatbot provided on e-auction platform.

Step 14: Bidder to bid on the e-auction platform. Bidder to bid on the e-auction platform using NET. Using chatbot provided on e-auction platform.

Step 15: Bidder to bid on the e-auction platform. Bidder to bid on the e-auction platform using NET. Using chatbot provided on e-auction platform.

